

Date: February, 16, 2022

To.

The General Manager Capital Market(Listing) National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, BKC Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051.

Symbol: RUBYMILLS

To.

Dy. General Manager

Marketing Operations (Listing)
The Bombay Stock Exchange

P.J. Towers,

25th Floor, Dalal Street, Fort

Mumbai 400 001.

Scrip Code: 503169

Dear Sir/Madam,

Subject: Intimation of Newspaper Publication as per Regulation 30 and 47 read with Schedule III of SEBI (LODR) Regulations, 2015 for Un-Audited Financial Results of Quarter and Nine Months Ended December 31, 2021:

Pursuant to the above Regulations, please find enclosed public notice published in the following newspapers in respect of results for meeting of Board of Directors held on February 14, 2022, to consider and approve the Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Months ended December, 31, 2021.

- 1. The Free Press Journal
- 2. Navshakti

This is for your information and records.

Thanking You,

Yours truly,

For The Ruby Mills Limited

Puray H. Shah

Whole-Time Director and CE

DIN: 00123460



CORRIGENDUM

n the Financial Result for published in Free Press Journal 15.02.2022 Clien Chase Bright Steel Ltd., on bottom Date has been wrongly mentioned November 12, 2021 it should be read as February 14, 2022 The error is regretted

For Chase Bright Steel Ltd.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client: M/s Goodbuild (India) Pvt. Ltd., Mumbai particularly described in the schedule nereunder written and therefore have nstructed me to investigate the title o the said property.

Any person/s having any right, title and interest or objection or claim by way or sale, lien, maintenance, mortgage inheritance, easement, trust, tenai ecurity, charge, license, lis pendens, gif custodial legal or possession or otherwise of whatsoever nature in respect of the property described in the schedule hereunder written or any part hereof are hereby requested to make the same known in writing to the undersigned with necessary documentary evidence within 15 day from the date hereof at my address a below mentioned address, failing which any such claim will be treated as waived.

Address for objections-Adv Vishal Hegde, 304, 3rd Floor Venkatesh Chambers, Prescott Road Fort, Mumbai-400001.

SCHEDULE OF PROPERTY

All that pieces and parcels of land admeasuring in the aggregate to abou 1168.86 square meters, Plot No. AD 95 RSC 29, Sr. No. 120, CTS no 1374B/51(pt), Municipal K (West War Versova, Andheri (W), Mumbai-400053 (Vishal Hegde)

Advocate, High Court Dated: 16.02.22

muthoot

Name of Borrower/

SANGITA ARVIND MOHITE

10102072672 & 10102073099

SANJAY VISHRAM TAMBE

LAN No. 10102002250

Place: Mumbai Date: 16/02/2022

Total Income from Operations

Extraordinary items)

Extraordinary items

8

9

10

13

16

17

Notes:

or Extraordinary items)

Securities Premium Account

(Face value of INR 10/- each)

12 Debt Equity ratio (in times)

14 Capital Redemption Reserve

15 Debenture Redemption Reserve

Ltd. i.e. https://www.bseindia.com.

this clause is not applicable.

Earnings per share

(a) Basic (INR)

(b) Diluted (INR)

Net worth

Comprehensive Income (after tax)]

Reserve (excluding Revaluation Reserves)

Paid up Debt capital / Outstanding Debt

Debt Service Coverage ratio (in times)

Interest Service Coverage ratio (in times)

11 Outstanding Redeemable Preference Shares (refer note 3)

* Not annualised for quarter ended 31 December 2021

LAN No

APPENDIX IV [See rule 8 (1)] **POSSESSION NOTICE** (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 13.09.2021 calling upon the Borrower(s) SUDHIR KUMAR OJHA, SUDHIR KUMAR OJHA; 303, SHRI GANESH CHAMBER, CHINCHPADA ROAD, NEAR UTTAR BHARATIYA BHAVAN KALYAN (EAST), THANE, MAHARASHTRA - 421301, SWAPNISH KUMAR OJHA; 303, SHRI GANESH CHAMBER, CHINCHPADA ROAD, NEAR UTTAR BHARATIYA BHAVAN KALYAN EAST, THANE, MAHARASHTRA - 421301 to repay the amount nentioned in the Notice being Rs.7,74,653.81 (Rupees Seven Lakh(s) Seventy Four Thousand Six Hundred Fifty Three And Palse Eighty One Only) against Loan Account No. HHLTHN00190943 as on 28.06.2021 and interest thereor within 60 days from the date of receipt of the said Notice

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 11.02.2022

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.7.74,653.81 (Rupees Seven Lakh(s) Seventy Four Thousand Six Hundred Fifty Three And Palse Eighty One Only) as on 28.06.2021 and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED

Registered Office: TC NO.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034,

Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescenzo, Plot No. C38 & C39, Bandra Kurla

Property

06-12-2019

PUBLIC NOTICE - AUCTION CUM SALE OF PROPERTY

Sale Of Immovable Assets Under Securitization And Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002

In exercise of powers contained in the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, the

Authorized Officer of the M/s Muthort Housing Finance Company Ltd., (hereinafter referred to as the "Company") has taken the possession of under mentioned properties (hereinafter referred to as "Secured Asset") and held as security in respect of HOUSING Loan facilities granted to below mentioned customers (hereinafter referred to as "Secured Asset") and held as security in respect of HOUSING Loan facilities granted to below mentioned customers (hereinafter referred to as "Secured wars") and intheir It has been decided to sell the Secured Asset on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "no recourse" basis/conditions by inviting sealed tenders from public in respect of the secured debt amounting to amount in

Inspection Date & Time: 23-02-2022 & 24-02-2022 at 10.00 AM to 05.00 PM; Sale Time & Place: 10.00 AM to 03.00 PM, Muthoot Housing Finance Company Limited, E-8, E-9, Charm Star, 2nd Floor, Near Ball Bazar, Above HDFC Bank, Kalyan (W), Thane-421301.

Inspection Date & Time: 23-02-2022 & 24-02-2022 at 10.00 AM to 05.00 PM; Sale Time & Place: 10.00 AM to 03.00 PM, Muthoot Housing Finance Company Limited, E-8, E-9, Charm Star, 2nd Floor, Near Ball Bazar, Above HDFC Bank, Kalyan (W), Thane -421301.

Intending bidders may inspect the properties on the date and time as mentioned above. Terms & Conditions of public auction: 1) Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder as also the terms and condition mentioned in the offer/ lender document to be ubmitted by the intending bidders. 2) The property will be sold on "As is where is" and "have will be and "have and "have and "have a many of the properties of the date & time specified above. For any queries with regards to inspection of properties or submission of tenders, kindly establish contact to The Authorised Officers at respective locations on above mention contact numbers. The interested buyers may send theirs offers for the above property in a sealed cover along with Demoter along with Offer and Demoter along with Demoter along with Offer and Demoter along with Offer and Demoter a

Tata Realty and Infrastructure Limited

CIN: U70102MH2007PLC168300

"Regd. Office: ""E Block"", Voltas Premises, T. B. Kadam Marg, Chinchpokli, Mumbai - 400 033.

Tel. 91 22 6661 4444 Fax: 91 22 6661 4452 Website: www.tatarealty.in

Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results

for the quarter ended 31 Decemer 2021

[Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or

Net Profit / (Loss) for the period after tax, Exceptional and / or

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and

Total Comprehensive Income / (Loss) for the period

[Comprising (Loss) for the period (after tax) and Other

Paid-up equity share capital (Face Value of the equity share

2G-202, 2ND FLOOR, FLAT NO-202, BLDG NO. 2G, MAITRI AND MAITRI BUILDERS AND DEVELOPERS, KHATIVALI, OFF MUMBAI NASIK HIGHWAY, OPP. PARIWAR SWAGAT, THANE, MAHARASHTRA-400601.

Date : 11 02 2022 Place: THANE

Complex-G block (East), Mumbal-400051

Description of

Mortgaged Property

Samarth Kripa, Gym Khana Road, Village

Near Evershine City, Achole Village Dist

Thane, Nalasopara East, Thane,

Flat No 316 3rd Floor, Sai Manthan Apts 27-01-2022

Sangaon Dombiwali East Taluka Kalya

Maharashtra, Thane, 421202, India

below with further interest and expenses thereon till final payment of the overdue from Borrowers.

ARVIND BALKRISHNA MOHITE | Flat No 19,2nd Floor, B Wing, Shree

Authorised Office INDIABULES HOUSING FINANCE LIMITED

E.M.D.

(Rs.)

1,00,000/-

60,000/- 04-03-2022

(INR in crores)

Year ended

31 March

2021

(Audited)

124.50

(90.68)

(96.36)

(96.36)

206.69

1,617.31

(784.06)

757.69

3.044.60

3,045.00

NA

1.00

(0.60)

(0.60)

NA

0.20

0.58

Price (Rs.)

10,00,000/-

6.00.000/-

Amount (Rs.)

931417.99/-

as on 17-04-2019

& 650269.06/-

as on 17-04-2019

608719.65/-

24-03-2021

Sd/- Authorised Officer, For Muthoot Housing Finance Company Limited

For the quarter

ended

31 December 2021

(Unaudited)

9.58

(48.73)

(47.58)

(47.58)

50.79

1,617.31

(730.57)

3.627.16

3,670.00

NA

1.01

(0.29)

(0.29)

NA

0.12

0.12

Refer Note 4 Refer Note 4

757.69

AUCTION

DATE

04-03-2022

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that, we are investigating title of SUNDEW REAL ESTATE PRIVATE LIMITED (CIN: U70100MH2006PTC163380) ("Owner"), a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and existing under the provisions of the Companies Act, 2013, having is registered address at Plot C-30, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Maharashtra - 400051 as owner of the property more particularly described in the Schedule hereunder

written ("Property").
All persons (including any banks or financial institutions) having any share, claim, right, title, interest, objection, estate or demand whatsoever into, upon or in respect of the title of the Owner and / or the whatsoever into, upon or in respect of the title of the Owner and / or the Property and/or any portion thereof including by way of sale, share, conveyance, acquisition, succession, right of way, occupation, family arrangement, settlement, attachment, reservation, right of development, right to utilize development potential, FSI consumption, partition, transfer, exchange, assignment, mortgage, hypothecation of receivables, guarantee, charge, gift, trust, maintenance, inheritance claim, possession, let, lease, sub-lease, tenancy, sub tenancy, lien, lis pendens, license, easement, devise, bequest, encumbrance covenant or beneficial right / interest under any trust, right or prescription or preemption or under any agreement / writing document or other disposition or under any decree, order or award passed by any court or authority or otherwise claiming howsoever including by operation of law (collectively, "Claims") are hereby requested to make the same known in writing along with supporting documents to the undersigned having office at Khaitan & Co, Advocates at One World Centre, Tower 1, 13th floor, Elphinstone Road, Mumbai 400 013 also with a copy addressed over email at harsh.parikh@khaitanco.com, within a period of 14 (fourteen)days from the date of publication hereof, failing which it shall be deemed that the claimant(s) has / have relinquished such Claims and/or waived the right to exercise such Claims.

SCHEDULE

[Description of the Property]
All that piece and parcel of land bearing CTS Number 5435 admeasuring 4472.17 square meters (in accordance with the area derived from the original plot reduced by the area handed over on account of set-back) and 4354.3 square meters (as per the area in the Property Register Card as reduced by the area handed over on account of set-back) situated at Kole Kalyan, South Salsette Taluka, Mumbai Suburban District in Greater Mumbai, Registration and Sub District Bandra, Registration and District Mumbai Suburban togethe with 1 (one) commercial building standing thereon, comprising of lower basement, upper basement, still plus 8 (eight) upper floors aggregately admeasuring 8050.72 square meters of built-up area. Dated this 16th day of February 2022.

For Khaitan & Co Harsh Parikh

pi gistrii BOI

Bank Of India, Bortvall Housing And Personal Finance Branch, B-10/11, Patel Shopping Centre, Chandavarkar Lane,Bortvall W, Mumbal – 400092.

Whereas; The undersigned being the Authorised Officer of Bank of India, under the Securilisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of xwers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 302 issued Demand Notice calling upon Borrowers as mentioned below to repay the amount within 60 lays from the date of reacient of seal porties. POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] (For Im

The Borrowers/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic Possassio of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rule of the Securitisation (Enforcement) Rules, 2002, or

10th Day of February of the year 2022.

The Borrowers/Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Bank of India for the

The Borrowers attention is invited to provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available

Name of the Borrowers / Guarantors	Description of the Property Mortgaged	Demand Notice Date and Outstanding Amount.
Mr. Kamaluddin Mohammed Idris (Loan A/c No. 011162610000151)	Flat No: 005, Ground Floor, Madhuvan Park, B&C CHSL, Madhuvan Complex, N.H. School Road, Mira Road East, Thane 401107	01-11-2019 Rs. 6,24,200/- with further interest, expenses & other charges etc. thereon.
Mrs. Mausami Deepak Kotecha (Loan A/c No. 011175110001755)	Flat No. 701, 7th Floor, Wing — A, Jeevan Saukhya CHSL., M. G. Cross Road No 2 / 3, Opp. Swimming Pool, Kandivali W, Mumbai – 400067	31-12-2019 Rs. 67,95,000/- with further interest, expenses & other charges etc. thereon.
Ms. Rani Naresh Gupta (Loan A/c No 011175110001940)	Flat No. 501, E Wing, Vidisha Shanti Niketan CHSL., Shanti Niketan Complex, Mira Bhayander Road, Mira Road East, Thane- 401107	15-02-2020 Rs. 29,20,000/- with further interest, expenses & other charges etc. thereon.
Date: - 16.02.2022 Place: - Mumbai		Authorised Officer Bank of India

APPENDIX IV **POSSESSION NOTICE** (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 10.09.2021 calling upon the Borrower(s) MOHDMUNAWAR YUNUS ANSARI, MOHDMUNAWAR YUNUS ANSARI: R NO. 82, 1ST FLOOR, QURESHI NAGAR. S V RD. NR JAMA MASJID. BANDRA WEST, MUMBAI, MAHARASHTRA 400050, SHAMAPERWEEN MOHAMMAD ANSARI; R NO 82, 1ST FLOOR QURESHI NAGAR, S V RD, NR JAMA MASJID, BANDRA WEST, MUMBAI, MAHARASHTRA - 400050, to repay the amount mentioned in the Notice being Rs. 16,12,499.7 (Rupees Sixteen Lakh(s) Twelve Thousand Four Hundred Ninety Nine And Palse Seventy Only) against Loan Account No HHLKAL00420330 as on 26.06.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferre on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 11.02.2022.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.16,12,499.7 (Rupees Sixteen Lakh(s) Twelve Thousand Four Hundred Ninety Nine And Paise Seventy Only) as on 26.06.2021 and interest thereon

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 or the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY FLAT NO. 402, 4TH FLOOR, H WING, SUNRISE RESIDENCY, VILLAGE DAMAT. NEAR SHELU RAILWAY STATION, SHELU (E), RAIGARH, MAHARASHTRA

Date: 11.02.2022 **Authorised Office** Place: RAIGARH

INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

AVI PRODUCTS INDIA LIMITED

(CIN No. L24200MH1989PLC050913) Regd. Office: 110, Manish Indl. Estate No. 4, Navghar Road, Vasai (E), Dist., Palghar 401 210 Email: aviphotochem@gmail.com, Website: www.aviphoto.in Tel: 02502393737

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEM Quarter Ended Nine Months ende Quarter Ended 31.12.21 31.12.21 31.12.20 (Unaudited (Rs. in lacs) 100.77 222.12 Total Income from Operations 112.56 Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 6.23 1.49 14.66 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) 6.23 1.49 14.66 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous Per Share (of Rs. /- each) (for continuing and discontinued operations)

1. Basic

2. Diluted: 104.40 258.46 104.40

The above Unadited Financial results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 14,2022.

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("ind AS") notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (as amended)

During the current quarter the company has allotted 15,40,550 equity shares of face value of Rs. 10 each Issued at a premium of Rs. 7.5 per equity shares to 54 allottees vide resolution dated 1 October, 2021. BSE has accepted the above application on 25 November, 2021 and has informed that above securities are listed with exchange with effect from

y has analysed all parameters associated with this risk due to Covid-19 and has assessed that Covid-19 and the business changes thereafter will have no materia The Company has analysed at parameters associated with this result of the company in macel on the going concern of the company.

The standatione financial results of the Company for the quarter and Nine Month ended 31st. December, 2021 have been unauditied by the Statutory Auditors.

The Statutory Auditors have carried out a "Limited Review" of the above financial results for the quarter and Nine Month ended 31st. December, 2021.

The results of the company are available on the company's website www.aviphictochem.in and on ISSE website at www.beeindia.com.

Previpous period/Year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year.

For AVI Products India Limited

THE RUBY MILLS LIMITED CIN No .: L17120MH1917PLC000447

Regd. Office: RUBY HOUSE, J. K. SAWANT MARG, DADAR (W) MUMBAI - 400028 Phone - +91-22-24387800, Fax - +91-22-24378125 Email Id: info@rubymills.com, Website: www.rubymills.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31⁵⁷ DECEMBER 2021 (Rs. In lakhs, except for EPS)

PARTICIII ARS FOR THE QUARTER ENDED FOR THE NINE MONTH ENDED FOR YEAR ENDE Un Audited Un Audited Audited **Un Audited** Un Audited Un Audited 31st Dec 2021 30st Sept 2021 31* Dec 2020 31* Dec 2021 31* Dec 2020 * March 202 **Total Income From Operations** 5,870.98 4,583.31 4,573.27 13,121.16 6,969.05 13,351.25 Net Profit/(Loss) from Ordinary 406.52 756.50 1,124.83 2,584.78 657.38 603.72 Net Profit/(Loss) for the period after Tax (after extra-ordinary 657.38 items) 406.52 756.50 1,124.83 603.72 2.584.78 Total Comprehensive Income 10.88 11.11 26.56 34.82 37.18 (after tax) (0.45)**Equity Share Capital** 836.00 836.00 836.00 (Face Value Rs.5/-) 836.00 836.00 836.00 Earning Per share (Before & after Extraordinary ems) of Rs. 5 each Basic and Diluted (Rs.): 3 93 2 43 4 52 6.73 3 61 15 46

Date:14/02/2022

Place: Vasai Dated: 14th February,2022

1 The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results at their respective meeting held on 14th February, 2022. The same have been reviewed by the Statutory Auditors of the Company.

Result for the quarter and nine months ended 31st December, 2021 are available on the Bombay Stock Exchange Limited website

(URL: www.bseindia.com) and The National Stock Exchange of India Limited website (URL: www.nseindia.com) and on the company's website (URL: www.rubymills.com). 3 Figures for previous year / period have been regrouped wherever necessary.

For The Ruby Mills Limited Sd/-Purav H. Shah Director & CEO DIN 00123460

Mega Fin (India) Limited

CIN: L65990MH1982PLC027165 Registered Office: 17th Floor, A-Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai-400 021

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2021

(Rs. in lakhs)

- [[Sr.	PARTICULARS	Quarter Ended		Nine Mon	Year Ended	
	No.		31.12.2021 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
	1	Total Income from Operations	-	-	-	-	-
	2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items Items)	(6.75)	(1.53)	(10.22)	(7.44)	6.67
	3	Net Profit/(Loss) for the period before tax(after Exceptional and/or Extraordinary Items Items)	(6.75)	(1.53)	(10.22)	(7.44)	6.67
	4	Net Profit/(Loss) for the period (after Tax, Exceptional and/or Extraordinary Items Items)	(6.75)	(1.53)	(10.22)	(7.44)	6.67
	5	Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)	(6.75)	(1.53)	(10.22)	(7.44)	6.67
Ш	6	Equity Share Capital	817.55	817.55	817.55	817.55	817.55
	7	Earning Per Share (of Rs. 10/-each)					
		Basic	(0.08)	(0.02)	(0.13)	(0.09)	0.08
		Diluted	(0.08)	(0.02)	(0.13)	(0.09)	0.08

Notes:

- 1 The above is the extract of the detailed format of unaudited quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The fill format of the financial results is available on www.bseindia.com
- 2 The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board at their meeting held on February 14,2021. The Statutory Auditors have expressed unqualified audit opinion.
- 3 The previous period's/year's figures have been regrouped/rearranged wherever considered necessary.

For and on behalf of the Board of Directors of Mega Fin (India) Limited Archana Maheshwari Director

Place: Mumbai Date: 14/02/2022

DIN: 09180967

PLATINUM INFRADEVELOPMENT PRIVATE LIMITED

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

	(Fig.Rs. In Lakhs except per share data) STANDALOTE COTSOLIDATED									
			STAND	ALONE		CONSOLIDATED				
Sr. Wo.	Particulara	Quartes	Ended	Nine Months ended	Year Ended	Quarter Ended		Nine Months ended	Year Ended	
04. MO.		December 31, 2021 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	December 31, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)	December 31, 2021 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	December 31, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)	
1)	Total Income from Operations	1416.29	261.26	1,770.41	2,386.12	(1.32)	15.83	17.77	16,338.76	
2)	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(6.62)	(4.87)	(16.41)	(266.97)	(7.94)	4.38	(5.20)	(40.40)	
3)	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6.62)	(4.87)	(16.41)	(266.97)	(7.94)	4.38	(5.20)	(40.40)	
4)	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6.62)	(4.87)	(16.41)	(266.97)	(7.94)	4.39	(5.20)	(271.77)	
5)	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(6.62)	(4.87)	(16.41)	(266.97)	(7. 94)	4.39	(5.20)	(271.77)	
6)	Paid up Equity Share Capital (Face value of share is Rs.10)	1.00	1.00	1.00	1.00	1.00	1.00	1.00	1.00	
7)	Reserves excluding Revaluation Reserve (As per balance sheet date)	302.12	307.49	302,12	318.54	316.07	413.07	316.07	662,72	
8)	Net worth	303.12	308.49	303.12	319.54	317.07	414.07	317.07	663.72	
9)	Paid up Debt Capital / Outstanding Debt *	20,000.00	11,213.74	20,000.00	11,512.04	18,571.03	18,571.03	20,000.00	11,512.04	
10)	Outstanding Redeemable Preference Shares	9		-			-	-	(8)	
11)	Debt Equity Ratio	65.98	36.35	65.98	36.03	63.08	44.85	63.08	17.34	
12)	Earnings Per Share (EPS) (Face Value Rs. 10/- each)									
,	(a) Basic	(66)	(49)		(2,670)	(55)	42	(55)	(2,658)	
	(b) Diluted	(66)	(49)	(164)	(2,670)	(55)	42	(55)	(2,658)	
	Capital Redemption Reserve	-	-	-	-		-	-:		
	Debenture Redemption Reserve	600.00	600.00	600.00	600.00	600.00	600.00	600.00	600.00	
	Debt Service Coverage Ratio	1.00	1.03	1.00	0.91	-	0.02		4.66	
16)	Interest Service Coverage Ratio	1.00	0.98	1.00	0.90	1.00	1.00	1.00	0.99	

- . The above is an extract of the detailed format of quarterly & nine monthly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 [8], read with Regulation 52 [4], of the SEBI (Listing Obl Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Stock Exchange website www.bscindia.com.
- The Financial results of the Company for the quarter ended and nine months ended as on 31st December 2021 has been approved by the Board of Directors in its meeting held on 14th February 2022. The above results also subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company.
- Figures of the previous periods have been regrouped/recast/reclassified who

Date: 14th February, 2022.

Gurminder Singh Se DIN: 0283432

REGO OFFICE: 801 & 802, PENINSULA HEIGHTS, C.D. BARFIWALA MARG, JUHU LANE, ANDHERI WEST MUMBAI - 400 058 TEL: 022 - 2621 6000 | WEBSITE: WWW.PLATINUMCORP.IN | CIN: U70102MH2015PTC262198

		Quarter Ended		Nine Months ended	Year Ended	Quarter	Ended.	Nine Months ended	Year Ended
er. Mo.	Particulars	December 31, 2021 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	December 31, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)	December 31, 2021 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	December 31, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)
1)	Total Income from Operations	1416.29	261.26	1,770.41	2,386.12	(1.32)	15.83	17.77	16,338.7
2)	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(6.62)	(4.87)	(16.41)	(266.97)	(7. 94)	4.38	(5.20)	(40.
	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6.62)	(4.87)	(16.41)	(266.97)	(7.94)	4.38	(5.20)	(40.4
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6.62)	(4.87)	(16.41)	(266.97)	(7.94)	4.39	(5.20)	(271.
5)	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(6.62)	(4.87)	(16.41)	(266.97)	(7.94)	4.39	(5.20)	(271.
	Paid up Equity Share Capital (Face value of share is Rs.10)	1.00	1.00	1.00	1.00	1.00	1.00	1.00	1.0
	Reserves excluding Revaluation Reserve (As per balance sheet date)	302.12	307.49	302,12	318.54	316.07	413.07	316.07	662,3
8)	Net worth	303.12	308.49	303.12	319.54	317.07	414.07	317.07	663.1
9)	Paid up Debt Capital / Outstanding Debt *	20,000.00	11,213.74	20,000.00	11,512.04	18,571.03	18,571.03	20,000.00	11,512.0
10)	Outstanding Redeemable Preference Shares	E	-	-	-	(6)	-	-	
11)	Debt Equity Ratio	65.98	36.35	65.98	36.03	63.08	44.85	63.08	17.3
12)	Earnings Per Share (EPS) (Face Value Rs. 10/- each)								
101	(a) Basic	(66)	(49)	(164)	(2,670)		42	(55)	(2,6
	(b) Diluted	(66)	(49)	(164)	(2,670)	(55)	42	(55)	(2,6
	Capital Redemption Reserve	-	-	-	-		-		
	Debenture Redemption Reserve	600.00	600.00	600.00	600.00	600.00	600.00	600.00	600.6
	Debt Service Coverage Ratio	1.00	1.03	1.00	0.91	-	0.02	-	4.0
16)	Interest Service Coverage Ratio	1.00	0.98	1.00	0.90	1.00	1.00	1.00	0.9

CIN: U70102MH2007PLC168300 Sanjay Dutt Managing Director

DIN - 05251670

For and on behalf of Tata Realty and Infrastructure Limited

Place: Mumbai Dated: 14 February 2022

The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarterly annual financial results are available on the websites of the Company i.e. www.tatarealty.in and BSÉ

2. For other line items of the Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Ltd. and can be accessed on the URL-

As the Company has not issued any redeemable preference shares during the quarter / year. Hence,

The Company has not created debentures redemption reserve as per Section 71 of the Companies Act, 2013 due to unavailibility of the profits of the company for payment of a dividend during the period / year.

5. In accordance with SEBI circular dated October 5, 2021, the Company has availed an exemption w.r.t. presentation of corresponding quarterly financial results for the quarter ended 31 December 2020.

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र. २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. दारे आयसीआयसीआय बॅंकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्य दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजुर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबधातील मागणी सुचना जारी केली आहेत कर्जदारांनी सदरहू रकम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्य देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक (डीएचएफएल ओल्ड लॅन आणि आयसीआयसीआय न्यु लॅन)	मिळकतीचे वर्णन/सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	शाखेचे नाव
٧.	भावेश महेंद्र उपाध्याय आणि छायाबेन भावेश उपाध्याय- क्युझेडव्हीएसआय००००५०३१२८३ (डीएचएफएल ओल्ड लॅन- ११०००००३४२१ आणि आयसीआयसीआय न्यु लॅन- क्युझेडव्हीएसआय००००५०३१२८३)	पलॅट क्र. ३०१, मारुती हेरिटेज विजय पार्क बस स्टॅण्डसमोर बीएच प्रकाश हिंदी हायस्कूल साइजपूर बोघा अहमदाबाद साइजपूर बोघा, गुजरात अहमदाबाद-३८००२४./फेब्रुवारी १०, २०२२	मार्च २५, २०२१ रु. ८,५१,१४४.००/-	वसई
٧.	विमल कुमार दिपचंद जयस्वाल आणि सुधा विमलकुमार जयस्वाल आणि संतोष दिपचंद जयस्वाल- क्युझेड़व्हीएसआय००००५००१४९३ (डीएचएफएल ओल्ड लॅन- ०२५००००६४९९ आणि आयसीआयसीआय न्यु लॅन- क्युझेडव्हीएसआय००००५००१४७३)	फ्लॅट क्र. ७०३, ७वा मजला, साई आशिर्वाद, ओम साई आशिर्वाद सीएचएसएल, बेवरली पार्क, मारिगोल्ड - इसमोर, संस्कृती समोर, मिरा रोड (पूर्व), ठाणे ४०११०७/ फेब्रुवारी १०, २०२२	जून ०३, २०२१/ रु. ७,२७,९७९.००/-	वसई
	षिंद् रामचंद्र सिंग आणि फुलदेवी पिंदू सिंग - व्युझेडएमबीवाय००००५००६४८२ (डीएचएफएल ओल्ड लॅन- १४२०००२५२२ आणि आयसीआयसीआय लॅन- व्युझेडएमबीवाय००००५००६४८२)	पलॉट क्र. जी६, तळ मजला, शिव साई करिश्मा सीएचएसएल, जे एच पोहार जवळ, शिव सेना गल्ली, भाईंदर पश्चिम, महाराष्ट्र, भाईंदर- ४०११०१/ फेब्रुवारी १०, २०२२	जानेवारी ०७, २०२१/ रु. ८,६७,५२३.००/-	मिरा भाईंदर

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २०० च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल. दिनांक: फेब्रुवारी १६, २०२२ प्राधिकृत अधिकार्र

आयसीआयसीआय बँक लिमिटे ठिकाण: मुंबई

कब्जा सूचना

संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे एक पेक्षा अधिक कर्जदारांच्या बाबींमध्ये स्थावर मिळकतींकरीता

सामान्य कब्जा सूचना. (स्थावर मिळकतीकरीता)

पंजाब नॅशनल बॅक/पंजाब नॅशनल बॅकचे प्राधिकत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह

सचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासन ६० दिवसांत प्रत्येक खाल्यासमोर नमद रक्कम अदा करण्यासाठी संबंधित कर्जदारांना बोलाविण्यासाठी यानंतर प्रत्येक खाल्यासमो

सदरह कर्जदारांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की,

निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक खात्यासमोरील नमुद तारखे रोजीस सिक्यूरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ सहवाचता सदरह

अधिनियमाच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्ज

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचना देण्यात येते की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहा

सूचनेची

तारीख

909.30.90

०७.१०.२०२१

08.05.2028

११.१०.२०२१

09.80.2028

चिरकवल्यार्च

तारीख

22.02.2023

११.०२.२०२३

88.02.2022

१४.०२.२०२२

punjab national bank

न्याअर्थी.

घेतलेला आहे

हमीदारांचे नाव

(मिळकतीचे मालक)

श्री. प्रकाश हक्मचंद

जैन आणि श्री. सुभाष

श्री, शब्बीर अहमद

चौधरी आणि श्री.

तौफीकअहमद चौधरी

श्री. रोहन सरेश सिंग.

सौ. प्रियंका सुरेश सिंग

आणि सौ. प्रियंका

सरेश सिंग

श्री. किरण बचुभाई

भाटिया आणि सौ. पुजा

किरण भाटिया

श्री गाँबी समीधान

सदनम आणि सौ. बिन

रॉबी ससीधरन

दिनांक: १६.०२.२०२२

PICICI

MUTUAL FUND

नमूद तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली होती.

हा पंजाब नॅशनल बँकेच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील

मिळकतीचे वर्णन

गाळा क्र. १७, १ला मजला, एमेराल्ड को ऑप

सोसा. इंडस्ट्रियल प्रिमायसेस सीएचएसएल

सातिवली रोड, लुथारिया हाऊस जवळ/हॉटेल

साई रेसिडेन्सी मागे, वळीव, वसई पूर्व ४०१२०१

फ्लॉट क्र. ३ आणि ४, तळ मजला, इमारत क्र. १

ए विंग, राम रहिम नगर सीएचएस लि. गोखिव

ब्लॉक क्रमांक पलावा २. स क्र. ३७/१बी (पी).

३७/२ए(पी), १४३/३(पी), ३८/२पी (पी),

३७/४(पी), ३७/२ बी (पी), ३७/३ (पी), गाव

खोनी आणि अंतर्ली, तालका कल्याण, जि-ठाणे-४२१२०३ मध्ये स्थित कॅसा फॉन्टाना अशा ज्ञात इमारतीमधील एच विंगमधील १५व्या

मजल्यावरील मोजमापित ४३,६६ चौ. मी. फ्लॅट

फ्लॅट क्र. बी १०१, मोनार्च सॉलिटेअर, शांती नगर

कृष्णाई अशी ज्ञात इमारत, कृष्णाई को-

ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. प्लॉट क्र

२२९, सेक्टर - २१, नेरुळ पूर्व नवी मुंबई-

४००७०६ मधील २रा मजला, फ्लॅट क्र. २०४

वसई (पूर्व), पालघर-४२१२०२.

सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई सिटी

१८१-ए१, १८वा मजला, ई विंग, मेकर टॉवर, कफ परेड, मुंबई-४००००५

दूर: ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४ ईमेल:cs6041@pnb.co.in

जोडपत्र-१५ (स्थारित एसआय-१०बी)

तारखेरोजीस

कबाकी रक्कम (रू.

F. 24.90,408.09

०२.०६.२०२१

. २८,३६,७६८.३

30.09.2028

रोजीस

ह.३४.९५.२२४.८८

०१.०६.२०२१

रोजीस

ह. ३५,२१,०६२.०.

रोजीस

9505.09.90

अधिकाऱ्यांचे

नाव

एस. ए.

एस. ए.

वासनिक

वासनिक

वासनिक

प्राधिकृत अधिकारी,

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, विजय सिल्क हाउस प्रायव्हेट लि. हे खालील निर्देशित मालमत्तेचे मालक आहेत व त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता ७/२३, ग्रॅट्स बिल्डींग, आर्थर बंदर रोड, मुंबई ४०० ००५ हे आमचे अशील यांना अडथळ्यांपासून मुक्त असलेल्या व स्पष्ट व बाजारमूल्य हकांसह विक्री करण्याचे मान्य केले आहे. कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना खालील अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत मालमत्तेमध्ये कोणतेही दावे वा अधिकार असल्यास तसेच विक्री, विकास हक्क मंजूरी, अदलाबदल, गहाण, भेट, न्यास, वारसा, वहिवाट, ताबा, अभिहस्तांकन, परवाना, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार, सुविधाधिकार, रहिवासी अधिकार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर दस्तावेज पुरावे यांच्यासह आम्हाला लेखी स्वरूपात सदर दावे वा हितसंबंध आमचे कार्यालय येथे मे. किशोर ठाकोरदास ॲन्ड कं., वकील व सॉलिसीटर्स, २९/४१, तामरिंद लेन, १ ला मजला, राजाबहादूर कंपाउंड, फोर्ट, मुंबई ४०० ०२३ येथे सदर तारखेपासून चौंदा दिवसांच्या आत सूचित करणे आवश्यक आहे अन्यथा सदर दावे काही असल्यास ते गृहित धरले जाणार नाहीत व सदर दावे व हितसंबंध काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातील व व्यवहार पूर्ण करण्यात

वरील संदर्भित अनुसूची : सर्व तो भाग व भुखंड असलेल्या जिमन तसेच मेसेज वहिवाट व डवेलिंग हाउस म्हणून पटेल टेरेस म्हणून वाळकेश्वर रोडच्या पश्चिम दिशेतील शहर व नोंदणीकरण उप जिल्हा मुंबई येथील मोजमापित क्षेत्रफळ ६९६ चौ. यार्ड समतुल्य ५८१.९४ चौ. मीटर वा त्यावरील मालमत्ता कार्ड अनुसार व जुना सर्व्हे क्र. १३, नवीन सर्व्हे क्र. २/७२९३, कॅडास्ट्रल सवर्हे क्र. २९१, मलबार व कंबाला हिल विभाग येथील व मुंबई महापालिका

मंडळाच्या मर्यादेतील मालमत्ता व सीमा खालीलप्रमाणे : पूर्वेस वा त्या दिशेस : मलबार हिल रोड वा वाळकेश्वर रोड पश्चिमेस वा त्या दिशेस : मुंबईच्या जिल्हाधिकारी यांच्या मालमत्तेमधील उत्तरेस वा त्या दिशेस : सुल्तानजी रसुलजी येथील मालमत्ता व दक्षिणेस वा त्या दिशेस : उस्मान हाजी अब्दुल्ला यांची मालमत्ता.

दि. १५ फेब्रुवारी, २०२२

मे. किशोर ठाकोरदास व कं. वत्सल मर्चंट (भागीदार) वकील व सॉलिसीटर्स

दी रुबी मिल्स लिमिटेड

सीआयएन : एल१७१२०एमएच१९१७पीएलसी०००४४७ नों. कार्यालय: रुबी हाऊस, जे. के. सावंत मार्ग, दादर (प), मुंबई - ४०००२८. दरध्वनी : +९१-२२-२४३८७८००/३०९९७८००, फॅक्स : +९१-२२-२४३७८१२५ ईमेल आयडी : info@rubymills.com, वेबसाईट : www.rubymills.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपेलल्या तिमाही आणि नऊ महिन्यासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

							500
э.	तपशील	संग	संपलेल्या तिमाही साठी संपलेल्या नऊ महिनेकरिता संपलेल्या वष			संपलेल्या वर्षाकरिता	
귴.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
		३१ डिसें, २०२१	३० सप्टे., २०२१	३१ डिसें, २०२०	३१ डिसें, २०२१	३१ डिसें., २०२०	३१ मार्च, २०२१
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	५,८७०.९८	४,५८३.३१	४,५७३.२७	१३,१२१.१६	६,९६९.०५	१३,३५१.२५
?	सर्व साधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	६५७,३८	४०६.५२	હે ધૃદ્દ, ધૃ	१,१२४.८३	६०३.७२	२,५८४.७८
A.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) अनन्यसाधारण बार्बीनंतर)	६५७.३८	४०६.५२	હે ધૃદ્દ, ધૃ	१,१२४.८३	६०३.७२	२,५८४.७८
γ	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)	90.66	(0.84)	११.११	२६.५६	३४.८२	३७.१८
ч	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/-)	८३६.००	८३६.००	८३६.००	८३६.००	८३६.००	८३६.००
દ્	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बार्बीपूर्वी आणि नंतर) प्रत्येकी रु. ५ च्या मुलभूत आणि सौम्यिकृत (रु.) :	३.९३	२.४३	४.५२	६.७३	३.६१	१५.४६

- वरील वित्तीय निष्कर्ष हे १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षिण समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले तसेच सदर संचालव मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. त्याचे पुनर्विलोकन कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षिकांनी केले आहे
- . ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी निष्कर्ष बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेडची वेबसाईट (यआरएल : www.bseindia.com आणि दी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाईट (युआरएल: www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (युआरएल www.rubymills.com) वर उपलब्ध आहेत.
- . आवश्यकतेनुसार मागील वर्ष/कालावधीसाठीच्या आकडेवारीचे पुनर्गठन केल आहे.

दी रुबी मिल्स लिमिटेड साठी परव एच. शाह संचालक आणि सीईओ डीआयएन : ००१२३४६०

ठिकाण : मुंबई दिनांक : १४.०२.२०२२

> सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया Central Bank of India

मागणी सूचना सिक्युरिटायझेशन ॲक्ट २००२ च्या १३ (२)

"CENTRAL" TO YOU SINCE 1911

शाखा कार्यालयः प्रेस एरिया, आयटीओ, नवी दिल्ली-११०००२ सदर मागणी सुचना ही सदर सुचनेच्या तारखेपासून ६० दिवसात त्यांना/त्यांच्या हमीवर मंजूर केलेल्या पत सुविधांकरिता थकीत रक्कम चुकती करण्यासाठी

खालील नमुद कर्जदार/हमीदार यांना बोलाविणे केल्यानंतर येथे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकल्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४ सन २००२) च्या कलम १३ (२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम (३) अंतर्गत याद्वारे देण्यात येते आहे. जर तुम्ही ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सदर सूचनेनुसार खालील नमुद रकमेसह पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय इ. बँकेला चुकती करण्यास कसूर केली तर बँक कलम १३ च्या पोटकलम (४) अंतर्गत आणि सदर ॲक्टच्या इतर प्रयोज्य तरतुर्दीच्या अंतर्गत तपशील दिलेल्या सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करेल.

तुम्हाला हि सुद्धा सूचना देण्यात येते की कलम १३ च्या पोट कलम ४ नुसार तुम्ही बँकेची लेखी सहमती प्राप्त केल्याशिवाय खालील तपशील दिलेल्या सदर तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा द्वारे हस्तांतर करू शकत नाही.

स्थावर मिळकतीचे परिशिष्ट आणि इतर तपशील						
कर्जदार आणि हमीदाराचे नाव	तारण मत्तांचे वर्णन	१३(२) सूचनेची तारिख आणि रक्कम				
कर्जदार:	मिळकत-[: तपशील:	२९/०९/२०१८				
१) मे. कॉसमिक रिटेल-	मालक: मे. मिनाका इंटरनॅशनल प्रा.लि.	रोजीस एनपीए.				
(खाता क्र. ३६७६०५१६४७)	पत्ताः कागद/विलेख क्र. बुक क्र.१ विलेख क्र. ४४६२ दिनांक	98/09/2022				
खसरा क्र. ४०६/२, एनएच-८, दिल्ली गुरगाव रोड,	०३/०९/२०१६.	रोजीस आम्हाला				
रंगपुरी, शिव मुर्ती जवळ, न्यु दिल्ली-११००३७. येथे	सीगेहल्ली गाव बिदाराहल्ली, होबली, बंगळुरू पूर्व, तालुका बंगळुरू	थकबाकीत				
सुद्धा- ए-२८, बदली इंडस्ट्रियल एरिया, फेज-३,	जिल्हा च्या सर्व्हे क्र. ११८ मध्ये स्थित खाता क्र. १२०/१/बी ५०२	₹.				
दिल्ली-११००३४.	धारक बेसमेंट मजल्यावरील एक कव्हर कार पार्किंग क्षेत्रासह परिशिष्ट	४,३६,००,५२७/-				
येथे सुद्धाः दुकान क्र. १६ आणि १७, खसरा क्र.	ए मिळकतीवर बांधकामित तिवोली अशा ज्ञात प्रकल्पामधील	(रूपये चार कोटी				
१०/५ (१-१०) आणि ६/१ (०-१०) गाव-सिंघु,	बिल्डिंगीच्या फौरी ब्लॉक च्या पाचव्या मजल्यावरील तीन बेडरूम	छत्तीस लाख पाचशे				
दिल्ली-११००४०.	समाविष्टीत अपार्टमेंट धारक क्र. बी-५०२, मोजमापित १८३०	सत्तावीस मात्र)				
२) श्री. विष्णु भगत, श्री. ओम प्रकाश भगत	चौ.फूट, सुपर बिल्डअप क्षेत्र चे समभाग गहाण.	(ज्यात या सूचनेच्या				
यांचा मुलगा, बी-८/६, पहिला मजला सनातन	सिमाबद्धः पूर्वः सर्व्हे क्र. ११८ चा ६वा ब्लॉक,	तारखेरोजीस				
धरम मंदिर जवळ, रमेश नगर, दिल्ली ११००१५.	पश्चिमः सर्व्हे क्र. ११८ चा ३रा ब्लॉक,	थकबाकी मुळ				
३) श्री. त्रिनाद किरण वेमुरी, श्री. रामचंद्र राव	उत्तर: रोड, दक्षिण: प्रायव्हेट जिमन आणि सर्व्हें क्र. ११८ चा उर्वरित	अधिक व्याज				
वेमुरी यांचा मुलगा, ए-१२०५, मॅपल लीफ, रहेजा	विभाग.	दर्शविले आहे).				
विहार, चांदिवली, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-	मिळकत−॥: तपशील:	भविष्यातील व्याज				
४०००७२.	मालकः मे. मिनाक्वा इंटरनॅशनल प्रा. लि.	आणि इतर खर्च				
हमीदार:	<u>पत्ताः</u> कागद/विलेख क्र. बुक क्र१, विलेख क्र. ४४६४, दिनांक	अतिरिक्त आकारले				
१) मे. मिनाक्वा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड,	०३/०९/२०१६.	जाईल.				
क्र. ३ए-०२, कालेडोनिया सहार रोड, संभाजी नगर,	सीगेहल्ली गाव बिदाराहल्ली, होबली, बंगळुरू पूर्व, तालुका बंगळुरू					
म्हाडा कॉलनी, अंधेरी, मुंबई शहर, महाराष्ट्र-	जिल्हा च्या सर्व्हे क्र. ११८ मध्ये स्थित खाता क्र. १२०/१/बी १३०४					
४०००६९.	धारक बेसमेंट मजल्यावरील दोन कव्हर कार पार्किंग क्षेत्रासह परिशिष्ट					
येथे सुद्धा- ३/ए, बिल्डिंग क्र. बी, शिव सागर	ए मिळकतीवर बांधकामित तिवोली अशा ज्ञात प्रकल्पामधील					
सोसायटी, मुलजी नगर, एस.व्ही. रोड लगत,	बिल्डिंगीच्या फौरी ब्लॉक च्या तेराव्या आणि चौदाव्या मजल्यावरील					
बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२.	तीन बेडरूम आणि एक स्टडी रूम समाविष्टीत अपार्टमेंट धारक क्र.					
येथे सुद्धा- ३०३, श्रीकांत चेंबर, आर.के. स्टुडिओ	बी-१३०४, मोजमापित २३८० चौ.फूट, सुपर बिल्डअप क्षेत्र चे					
जवळ, सायन ट्रॉम्बे रोड, चेंबुर (पूर्व), मुंबई-	समभाग गहाण.					
४०००७१.	सिमाबद्धः पूर्वः सर्व्हे क्र. ११८ चा ६वा ब्लॉक,					
२) श्री. त्रिनाध किरण वेमुरी, श्री. रामचंद्र राव	पश्चिमः सर्व्हे क्र. ११८ चा ३रा ब्लॉक,					
वेमुरी यांचा मुलगा, ए-१२०५, मॅपल लीफ, रहेजा	उत्तर: रोड, दक्षिण: प्रायव्हेट जिमन आणि सर्व्हे क्र. ११८ चा उर्वरित					
विहार, चांदिवली, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-	विभाग.					
४०००७२.						
३) श्री. विष्णु भगत, श्री. ओम प्रकाश भगत						
यांचा मुलगा, बी-८/६, पहिला मजला, सनातन						
धरम मंदिर जनक रमेश नगर दिली-११००१६	I .	I				

कृपया नोंद घ्यावी की सदर सूचनेपूर्वी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

तुमचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींकडे

वेधण्यात येत आहे. दिनांकः १४.०२.२०२२ प्राधिकृत अधिकारी

ठिकाणः मुंबई

सेन्टल बँक ऑफ इंडिया, प्रेस एरिया ब्रांच, आयटीओ, नवी दिल्ली

प्राधिकृत अधिकारी

(बँक ऑफ बडोदा)

धरम मंदिर जवळ, रमेश नगर, दिल्ली-११००१५.

इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ (२) अन्वये बजावलेल्या सर्व सूचना समजाव्यात.

RARE EQUITY PRIVATE LIMITED CIN - U74110MH1993PTC074456

Registered Address :- 151-15th Floor, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai city MH-400021 IN

Ph. No.: - 022-40048766/02266590100 Website: https://rareequity.net Email id:-rareequity@rareenterprises.net Extract of Unaudited Standalone Financial Result for the Quarter and Nine Months ended December, 31, 2021

(Bs. In lakhs)

Sr.	Particulars	Standalone			
No.		Period Ended			
		31.12.2021	30.09.2021	30.06.2021	31.03.2021
		(unaudited)	(unaudited)	(unaudited)	(audited)
1	Total Revenue from Operations	14,039.27	3,900.52	142.48	14,654.39
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	460.13	468.10	71.49	-51.93
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	460.13	468.10	71.49	-51.93
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	460.13	468.10	71.49	-51.93
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after Tax]		468.10	71.49	-51.93
6	Paid Up Equity Share Capital (Face value of Rs 100/- each)	2,693.15	2,693.15	668.85	668.85
7	Olher Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year (as on 31.03.2021)				
8	Securities Premium Account	2,975.72	2,975.72	NIL	NIL
9	Earnings Per Share (of Rs. 100/- each)				
	Basic	17.09	17.38	10.69	-7.76
	Diluted	17.09	17.38	10.69	-7.76

Additional disclsoure required under Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015

				(I	Rs. In lakhs)
Sr.	Particulars		Stand	alone	
No.			Period	Ended	
		31.12.2021	30.09.2021	30.06.2021	31.03.2021
		(unaudited)	(unaudited)	(unaudited)	(audited)
1	Networth	9,694.92	9,702.89	4,306.26	4,362.77
2	Paid Up Debt / Outstanding Debt	65,000.00	65,000.00	-	-
3	Outstanding Redeemable Preference Shares	2,582.00	2,582.00	2,582.00	2,710.00
4	Debt Equity Ratio (includes subordinate Debt)	24.18	24.18	0.12	0.02
5	Capital Redemption Reserve	751.40	751.40	751.40	623.40
Note	· ·	-			

1. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Final results are available on the website of BSE Limited at (www.bseindia.com) and on the website of the Company at website at https://rareequity.net

2. For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations Pertinent disclosure have been made to the Stock Exchange at BSE Limited and can be accessed on the URLS www.bseindia.com and on the website of the Company at website at https://rareequity.net

For and Behalf of the Board of Directors of Rare Equity Private Limited Place :- Mumbai Rakesh Jhunihunwala Vrushali Deshpande Date :- 15.02.2022 DIN: 00777064 DIN 05216743

बैक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

शिवाजी पार्क शाखाः १, आराधना, तळमजला लेडी जमशेदजी रोड, माहिम, मुंबई-४०० ०१६, भारत. दूर.: ९१-२२-२४४५२६१८/२४४५३२०६ फॅक्स: ९१-२२-२४४४९५८: ईमेलः shibom@bankofbaroda.con वेब: www.bankofbaroda.com

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

निम्नस्वाक्षरीकार, **बँक ऑफ बडोदा चे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **दिनांक १८.१०.२०२१ रोजी एक मागणी सूचना** जारी करून कर्जदार <mark>सौ. संजना राजु उरगोंडा आणि श्री. राजु शंकर उरगोंडा</mark> यांना सूचनेत नमूद केलेली रक्षम रु. २०,८०,३७८.००/- (रुपये वीस लाख ऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मात्र) दि. १८.१०.२०२१ <mark>रोजीस</mark> च्यासह देयाच्या तारखेपर्यंत न लावलेले/ न बजावलेले व्याज, सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज, परिव्यय, प्रभार आणि खर्च या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

कमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ व्या कलम १३ च्या पोट-कलम (४) सहवाचता नियम ८ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा दिनांक <mark>१४ फेब्रुवारी, २०२२</mark> रोजी घेतला. विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ बडोदा** च्या रक्कम रू. २०,८०,३७८.००/- (रुपये वीस लाख ऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मात्र) आणि देयाच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज, परिव्यय, प्रभार आणि खर्चाच्या

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार आणि हमीदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णनः **सौ. संजना राजु उरगोंडा आणि श्री. राजु शंकर उरगोंडा** यांच्या नावामधील सर्व्हें क्र. ३३, हिस्सा क्र. ४, पैकी, मौजे कामतघर, बालाजी मंदिर जवळ, पद्मानगर, भिवंडी ४२१३०५ येथील साई संकल्प एनक्लेव्ह नावाच्या प्रकल्पामधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०१ चे समभाग गहाण.

दिनांक : १४/०२/२०२२ ठिकाण : शिवाजी पार्क, मुंबई

माझे अशील मेसर्स आदित्य डेव्हलपर्सकरिता मी संबंधित आहे.

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, बोरीवली अनामिक निवास सीएचएस लि. (ङ्गसोसायटी'')ने दिनांक १ मार्च, २०११ रोजीचा विकास करारद्वारे (''विकास करार'') प्लॉट मोजमापित ११२१.४ चौ. मी. असा सीटीएस क्र. ६ए. सर्व्हे क्र. ८ ते १३ हा गाव मागाठणेचा, तालुका बोरीवली, मुंबई उपनगर, जिल्हा बोरीवली (प.) आणि उभ्या इमारतीवरील तळ अधिक ३ मजले (''मिळकत'') संदर्भात माझे अशील मेसर्स आदित्य डेव्हलपर्स यांना पुनर्विकासाचे हक्क संमत केले आहेत.

पुढे, बोरीवली अनामिक निवास सीएचएस लि. (ङ्गसोसायटी'')ने दिनांक २७ मार्च, २०१९ रोजीच्या सूचनेद्वारे, सदर मिळकतीसंदर्भात मेसर्स आदित्य डेव्हलपर्सच्या नावे निष्पादित विकास करार अनैतिकपणे, फसवणुकीने संपुष्टात आणला. त्यानुसार, सोसायटीद्वारे व्यावसायिक लवाद अर्ज क्र. ९८९ हा २०१९ आणि व्यावसायिक लवाद अर्ज (एल) क्र. ५७३८ हा २०२० दाखल करण्यात आला आणि माझे अशील मेसर्स आदित्य डेव्हलपर्सद्वारे व्यावसायिक लवाद अर्ज (एल) क्र. १०७७ हा २०१९ दाखल करण्यात आला. दिनांक १५ डिसेंबर. २०२० च्या आरोपित आदेशादारे. सर्व तिन्ही व्यावसायिक लवाद अर्ज एकमेव लवादाद्वारे निश्चितीसापेक्ष अटींवर निकालात काढण्यात आला. त्यानंतर ९ फेब्रुवारी, २०२१ रोजी एलडी. लवाद यांच्यासमक्ष कलम १७ अर्जार्च सनावणी झाली. ज्यानसार दिनांक १५ एप्रिल. २०२१ च्या आरोपित आदेश संमत झाला. माझ्या अशिलाने सन्मान्य मुंबई उच्च न्यायालयासमक्ष अपील क्र. ५२६७ हा २०२१, ४७२४ हा २०२१ आणि ५७६५ हा २०२१ द्वारे दाखल करत वरील नमृद दिनांक १५ डिसेंबर, २०२० च्या आरोपित आदेशाला आव्हान दिले आहे. पढे, माझे अशील आणि सोसायटीदरम्यान लवाद प्रक्रिया न्यायनिर्णयासाठी प्रलंबित आहे. यानंतरही सोसायटी गुप्तपणे १९ फ्लॅट्स तिसऱ्या पक्षांना विकण्याचा प्रयत्न करत असून ज्याचे तपशील याखाली परिशिष्टात अधिक विशेषतः नमूद केले आहेत. सदर हेतूकरिता सोसायटीने विविध कंत्राटदार/तिसऱ्या पक्षांना संपर्क साधला आणि १९ फ्री सेल फ्लॅटसंदर्भात खोटे सादरीकरण केले आहे. सोसायटी ही कंत्राटदार/तिसऱ्या पक्षांना संपर्क साधून आणि १९ फ्री सेल फ्लॅटसंदर्भात खल्या बाजारात विकण्याचे सादरीकरण करत असन सदर प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी प्रक्रिया करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. तसंच विक्रीत मिळणारा नफा म्हणून उर्वरित रक्कम कंत्राटदार/तिसऱ्या पक्षांना देण्याची लालूच सोसायटी दाखवत आहे. सदर अपिल आणि लवादाचा न्यायनिर्णय प्रलंबित असल्यानंतरही सोसायटी उच्चभ्रू समाजात ताठ मानेने जगत असून अनैतिक काम करत आहे. कोणत्याही स्वरूपात आणि/वा कारणाकरिता असलेल्या फ्लॅटचा व्यवहार करण्याचा कोणताही हक्क आणि/वा अधिकार सोसायटीला नाही. असे असूनही सोसायटी गैरव्यवहार, अनैतिकता आणि फसवणुक करत आहे.

त्याअर्थी, जनतेच्या सभासदांना इशारा देण्यात येतो की, अशा फ्री विक्री फ्लॅट्स संदर्भात सोसायटी आणि/वा कोणत्याही व्यक्ती/संस्थेशी व्यवहार करू नका. सर्व व्यक्ती ज्या सोसायटी आणि/वा कोणत्याही व्यक्ती/संस्थेशी व्यवहार करत असल्यास, त्यांच्या स्वतःच्या जोखमीवर असेल आणि याखाली नमूद परिशिष्टातील असा फ्री सेल फ्लॅटसंदर्भात अशा व्यवहाराचे परिणाम भोगावे लागतील. हे घोषित आणि स्पष्ट करण्यात आले आहे की, माझे अशील भूतकाळात, वर्तमानकाळात आणि भविष्यात तिसरा पक्ष आणि सोसायटी आणि/वा कोणत्याही व्यक्ती/संस्थेदरम्यान कोणत्याही व्यवहाराकरिता जबाबदार असणार नाहीत.

मिळकतीचे परिशिष्ट

अनु. क्र.	फ्री सेल फ्लॅटस्	खरेदीदार/सभासदांचे नावे		
१.	४०३	मुकेश कोठारी		
٦.	६०३	सुमन के. नंदानिया		
₹.	७०१	कपिल महेंद्र शाह		
٧.	८०३	हितेश शांतीलाल शाह		
ч.	१००२	अल्विन परेरा		
ξ.	१३०१	रसिक ठक्कर		
૭.	१३०२	दशना डी. दामले		
۷.	१३०३	सुकन्या एस. काडाकीया आणि		
		सुनील एस. काडाकीया		
۶.	१४०१	किशोर एच. चोप्रा एचयुएफ		
१०.	१४०२	विनोद एच. चोप्रा		
११.	१४०३	सरोज चोप्रा		
१२.	१५०१	धनेश एन. देसाई		
१३.	१६०३	शिरीशभाई बी. तुलिया		
१४.	१७०१	अतुल गाला (व्हीपी)		
१५.	१७०३	श्री. मयुर प्रवीण सोनी		
१६.	१६०२	श्री. हरणभाई एच. फिचडिया आणि		
		सौ. जयश्री एच. फिचडिया		
१७.	१६०१	श्री. रामदास सांगळे		
१८.	१८०३	अमित पांगम		
१९.	१७०२	अनिता सांगळे		

सही / -वकील ओमकार कुळकर्णी कासाब्लांका ट्रेड प्लेस, तळमजला. लेंटिन चेंबर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट. मुंबई ४००००१

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे लक्ष वेधून

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313 Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Banking & PSU Debt Fund and

ICICI Prudential Corporate Bond Fund (the Schemes) Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of

distributable surplus on the record date i.e. on February 21, 2022*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)\$#	NAV as on February 14, 2022 (₹ Per unit)				
ICICI Prudential Banking & PSU Debt Fund						
Half Yearly IDCW	0.2309	13.0381				
Direct Plan - Half Yearly IDCW	0.2627	13.2451				
ICICI Prudential Corporate Bond Fund						
Half Yearly IDCW	0.2230	12.7555				
Direct Plan - Half Yearly IDCW	0.2464	12.9991				

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

> For ICICI Prudential Asset Management Company Limited Sd/-

Date: February 15, 2022 No. 011/02/2022

Place: Mumbai

Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness

Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com Mutual Fund investments are subject to market risks,

read all scheme related documents carefully.